

Dated: 07th September 2022

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

Bandra Kurla Complex, Bandra (E)

Mumbai 400 051

Scrip: PROZONINTU

BSE Limited

Listing Department

P.J. Towers, Dalal Street, Fort

Mumbai 400 001

Scrip: 534675

Subject: Newspaper Advertisements of 15th AGM to be held on 30th Sep 2022 through VC/ OAVM and e-voting information

Dear Sir,

Pursuant to Regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published today, i.e., on 7th September 2022, informing the Shareholders about the 15th (Fifteenthp) Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 30, 2022 at 1:00 p.m. (1ST) through Video Conferencing or Other Audio Visual Means, in compliance with the General Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8,2021, December 14, 2021 and May 5,2022 and the Circulars issued by the Securities and Exchange Board of India dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022.

The advertisement has been published in the following newspapers:

1. Financial Express

: In English language, Nationwide

2. Mumbai Lakshadeep

: In Marathi language

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.prozoneintu.com

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For Prozone Intu Properties Limited

Ajayendra Pratap Jain

CS and Chief Compliance Office

Enclosed as above

STAMPEDE CAPITAL LIMITED

CIN: L67120TG1995PLC020170

Registered Office: KURA Towers, 10th Floor, D. No. 1-11-254 & 1-11-255 S.P. Road, Begumpet,

Hyderabad-500016, Telangana, India | CONTACT: 040-69086900 WEBSITE: https://www.stampedecap.com/ EMAIL ID: cs@stampedecap.com/

INFORMATION REGARDING THE 27th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules

made thereunder and General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular

No. 14/2020 dated 8th April. 2020. 17/2020 dated 13th April. 2020, the latest being 2/2022 dated

5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), the 27TH Annual General Meeting

'AGM') of the members of Stampede Capital Limited ("the Company") will be held on Thursday,

September 29, 2022 at 01:00 P.M. (I.S.T.) through video conferencing ("VC")/ Other Audio-

Visual Means ("OAVM") facility without any physical presence of members. The process of

n Compliance with the above circulars, electronic copies of the AGM Notice including the procedure

and instructions for e-voting and the Annual Report 2021-22 will be sent to all those Members

The Meeting of the venue shall be deemed to be the Registered Office of the Company i.e.KURA

Fowers, 10th Floor, D. No. 1-11-254 & 1-11-255 S.P. Road, Begumpet, Hyderabad-500016.

Telangana, India. The members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility

only. The instructions for joining the AGM and manner of participation in the remote e-voting or

casting the vote through the e-voting facility system during the AGM are provided in the Notice.

Members attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under

The Notice of the AGM and the Annual Report for the year 2021-22 including the and the standalone

and consolidated financial statements, along with Board's Report, Auditors' Report and other

documents required to be attached thereto (i.e. Annual Report 2021- 22) will be sent only by

electronic mode to those Members whose email IDs are registered with the Registrar & Transfer

Agent (RTA) i.e. Venture Capital And Corporate Investments Private Limited ("VCCIPL") of the

Company or Depositories. The AGM Notice will also be available on the website of the company at

https://www.stampedecap.com/static/investor-annual-report.aspx, https://www.stampedecap.com/

and on the website of National Stock Exchange (NSE) https://www.nseindia.com/ Bombay Stock

Exchange (BSE) at www.bseindia.com . No hard copies of the notice will be made available to the

If your e-mail ID is already registered with the Company / RTA / Depositories, login details for e-voting

are being sent on your registered e-mail ID. The same login credentials may also be used for

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository

Members holding shares in physical mode and who have not registered /updated their email address

with the Company are requested to register/ update the same by writing to the Company's RTA in

Send Scanned copy of the following documents by email to: pvsrinivas@vccipl.com

Self-attested scanned copy of any document (such as Aadhar card, Driving Licence, Election

dentity card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company.

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email

address. Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository

After due verification, the VCCIPL RTA will forward your e-voting login credentials to your registered

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the

The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can

access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which

This newspaper intimation will also be available on the on the website of Stampede Capital Limited at

https://www.stampedecap.com/. on the website of National Stock Exchange (NSE)

MRS.BECTORS FOOD SPECIALITIES LIMITED

CIN: L74899PB1995PLC033417

Registered Office: Theing Road, Phillaur, Jalandhar 144 410, Punjab, India

Tel No: 01826-225418, Email: atul.sud@bectorfoods.com, Website: www.cremica.in

NOTICE TO THE MEMBERS OF THE 27TH (TWENTY SEVENTH) ANNUAL

GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

(VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND INFORMATION

The Twenty-Seventh Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on

Friday, 30th day of September, 2022 at 11.00 a.m. IST through VC / OAVM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made

thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate

Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the

The Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 is being

sent to all those members whose email ids are registered with the Company/Registrar

and Share Transfer Agent/Depositories/Depository Participants. The Notice of the AGM

and the Annual Report will also be available on the Company's website at

www.cremica.in and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at

www.nseindia.com and on the website of Link Intime India Private Limited at https://www.linkintime.co.in. Members can attend the AGM through VC / OAVM facility

only or view the live webcast at https://www.linkintime.co.in. The instructions for joining

the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the Meeting through

VC/OAVM shall be counted for the purposes of quorum under Section 103 of the

Members are requested to contact the Depository Participants in case of shares held in electronic form or the Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited, in case the shares are held in physical form for validating/ updating their email address and mobile nos. Members who have not registered their e-mail address may get their email address and mobile number registered with Link Intime India Private Limited, by visiting the https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html or if the shares are in Demat form they can contact their DP. In case of any queries, Members may write to instameet@linkintime.co.in. Alternatively, Members may send an e-mail request to the email id delhi@linkintime.co.in along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio. Members are requested to note the following contact details for addressing

M/S Link Intime India Pvt Ltd., Noble Heights, 1ST Floor, Plot NH 2 C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi - 110058, Email: delhi@linkintime.co.in, Phone:

Members will have an opportunity to cast their vote(s) remotely on the business as set

forth in the Notice of the AGM through remote evoting. The manner of remote e-voting for

members holding shares in dematerialised mode, physical mode and members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The facility for e-voting will also be provided at the AGM and Members attending the AGM, who have

not cast their votes by remote e-voting, will be able to vote at the meeting.

The remote e-voting facility will be available during the following voting period: Commencement of remote e-voting: Tuesday, the 27th Day of September, 2022 (9.00

End of remote e-voting: Thursday, the 29th day of September, 2022 (5.00 p.m. IST)

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the

remote e-voting module shall be forthwith disabled by Link Intime India Private Limited

Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be

A person whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, i.e.

September 23, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for

The Board of Directors at its Meeting held on May 28, 2022 has recommended a Final Dividend of Rs. 1.25/- per share of face value of Rs. 10 each. The Company has fixed Friday, September 23, 2022 as "Record Date" for determining entitlement of members to dividend and the Register of Members will be closed for the purpose of final dividend for FY 2021-22 from Saturday, the 24th day of September, 2022 to Friday, the 30th day of September, 2022 (both days inclusive). The final dividend, if approved, by the Members

at the AGM, will be paid electronically to Members who have updated their bank account

details for receiving dividend through electronic means. For Members who have not

updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to them

subject to availability of postal services. To avoid delay in receiving dividend, members

are requested to update their bank details with their Depository Participants, where

shares are held in dematerialised mode, and with Link Intime India Private Limited, where

Pursuant to the Income Tax Act, 1961, as amended by Finance Act 2020, dividend

income is taxable in the hands of Members and the Company is required to deduct tax at

Members are also requested to note that pursuant to the provisions of the Finance Act.

2020, the Company would be required to deduct tax at source ('TDS') at the prescribed

rates in respect of payment of dividend to its Members, resident as well as non-resident.

if so approved by the share holders of the Company at the AGM. For more details,

Members are requested to refer the dividend related information provided in the Notice of

To enable compliance with respect to TDS, members are requested to complete and/or

update residential status, PAN, Category with their DPs or in case of shares held in

physical form with the Company/Registrar and Transfer Agent latest by 05.00 p.m.1ST

REGARDING BOOK CLOSURE DATE FOR FINAL DIVIDEND

business set forth in the Notice of the AGM.

Companies Act, 2013.

queries/grievances, if any.

a.m. IST)

011-41410592-94. Fax: 011-41410591

upon expiry of the aforesaid period.

able to vote electronically at the AGM.

the shares are held in physical mode.

source from dividend paid to Members at the prescribed rates.

voting through Instameet.

For and on behalf of

Abhishek Jain

STAMPEDE CAPITAL LIMITED

Membership No.: A62027

Company Secretary & Compliance Officer

https://www.nseindia.com/ and Bombay Stock Exchange (BSE) at www.bseindia.com.

Participant(s) are requested to register their e-mail address in the following manner:

info@vccipl.com keeping cc to: cs@stampedecap.com / info@stampedecap.com

A signed request letter mentioning your name, folio number and complete address

Participant where their respective dematerialised accounts are maintained.

AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company.

participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

attending the AGM through VC / OAVM.

For Physical Shareholders

below mentioned specified manner;

For Electronic Shareholders

will be mentioned in the AGM Notice.

Date: September 07, 2022

Place: Hyderabad

Manner to register/update email addresses:

Self-attested scanned copy of the PAN Card, and

whose email addresses are registered with the Company/Depositories.

11

FINANCIAL EXPRESS

PROZONE INTU PROPERTIES LIMITED

Registered Office: 105/106, Ground Floor, Dream Square, Dalla Industrial Estate. Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053 CIN: L45200MH2007PLC174147 Website: www.prozoneintu.com Email Id: investorservice@prozoneintu.com Tel: 022 - 6823 9000/9001

NOTICE TO THE MEMBERS OF THE FIFTEENTH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the Fifteenth (15") Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 30th September 2022 at 1.00 pm (IST) through Video Conference ("VC") /Other Audio-Visual Means ("OAVM") (hereinafter referred to as "electronic mode") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, social distancing norms to be followed and the ongoing restriction on movement of individuals at several places in the country and pursuant to General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and General Circular No. 2/2022 dated May 5, 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the AGM of the Members of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM).

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the abovementioned Circulars. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 will also be available on the Company's website www.prozoneintu.com; website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com; website of the Company's Registrar & Transfer Agent or RTA at instavote.linkintime.co.in. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, for Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company, the Company is providing the facility of casting their vote through remote e-voting prior to the AGM or through the e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure/manner for remote evoting/e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email

Manner of Registering /updating email Address for receiving the notice of the AGM and

In line with the MCA circulars and SEBI circulars, Shareholders are advised to update their email IDs who have not already registered the same, in order to receive electronic copies of the Annual Report/ login credentials, in the manner mention below:

shares in

Shareholders holding

shares in physical mode their email address by submitting a duly filled up Form ISR-1 pursuant to SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/ MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 to the Company/ registrar and share transfer agent of the Company i.e. Link Intime India Pvt Ltd. Form ISR-1 is available on the website of the Company at https://content.app-sources.com/s/91341600969113653/

Shareholders holding shares ij physical mode can update

uploads/Images/PHYSICAL-SHAREHOLDERS-KYC-UPDATION-9616350.pdf Shareholders who hold shares in dematerialise mode and have not yet updated their email addressed are requested to dematerialise mode register/ update their email addresses with their depository participant(s) (DPs) by following the procedure prescribed by

The RTA shall provide the login credentials for e-voting to the abovementioned shareholders, subject to receipt of the required documents and information from the shareholders.

Further upon receipt of request from the Shareholders on the Company's investor ID i.e. investorservice@prozoneintu.com for Notice of AGM and Annual report, the Company shall arrange to provide the same to the Shareholders.

In case you have any issue or queries regarding remote e-voting / e-voting at the AGM, the shareholders may contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President at email id enotices @linkintime.co.in or telephone no. +91 22 49186000

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and it is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

*Assuming full subscription and receipt of all Call Monies with respect to Right Shares.

For Prozone Intu Properties Limited Sd/-

Place: Mumbai

Date: 6th September, 2022

Ajayendra Pratap Jain CS & Chief Compliance Officer



Regd. Office: NKM International House, 5th Floor, 178 Backbay Reclamation, Behind LIC Yogakshema Building, Babubhai Chinai Road, Mumbai - 400 020 Phone: +91 22 4477 9053 • Fax: +91 22 4477 9052 • E-mail: investor_relations@riil.in CIN: L60300MH1988PLC049019

THIRTY- FOURTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY

Notice calling the Thirty-fourth Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") on Wednesday, September 28, 2022 at 4:30 p.m. IST, and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2021-22, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on September 6, 2022, electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.riil.in and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of Company's Share Transfer Agent, KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investor relations@riil.in.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which (a) persons who become Members of the Company after despatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein); (b) Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the User ID and Password, has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting : 9:00 a.m. IST on Friday, September 23, 2022 : 5:00 p.m. IST on Tuesday, September 27, 2022 End of remote e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically ("Insta Poll") at the AGM.

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, that is, Wednesday, September 21, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll.

Manner of registering / updating e-mail address:

- a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company www.riil.in) duly filled and signed along with requisite supporting documents to KFinTech at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.
- b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat

In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com.

Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances relating to e-voting, if any:

Shri S. P. Venugopal, Vice President

KFin Technologies Limited

Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032

E-mail: evoting.riil@kfintech.com

Toll-free Nos. 1800-309-4001

Dated: September 7, 2022

(from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

Joining the AGM through VC:

Members will be able to attend the AGM through VC, through JioMeet, at https://jiomeet.jio.com/riilagm. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Note no. 9 of the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by

remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast

their vote(s) again at the AGM. By order of the Board of Directors

Shailesh Dholakia Place : Mumbai

Company Secretary and Compliance Officer

www.riil.in

This is only an Advertisement for the information purpose and not for an offer document Announcement. Not for publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated Tuesday, July 12, 2022 ('Letter of Offer') filed with BSE Limited, the stock exchange where the Equity Shares of the Company are presently listed ('BSE'), and Securities Exchange Board of India ('SEBI')



Corporate Identity Number: L71100MH1982PLC028750 Registered Office: 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (West), Mumbai 400058, Maharashtra, India;

Phone Number: 022-67424815 Contact Person: Ms. Hardika Rakesh Kumar Solanki, Company Secretary and Compliance Officer;

FOR PRIVATE CIRCULATION TO THE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY

TILOKCHAND MANAKLAL KOTHARI, AND ASHA KOTHARI

THE PROMOTERS OF THE COMPANY ARE SHALIMAR PRODUCTIONS LIMITED, VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED, SAGAR PORTFOLIO SERVICES LIMITED,

RIGHTS ISSUE OF 49,62,22,210 (FORTY-NINE CRORES SIXTY-TWO LAKHS TWENTY-TWO THOUSAND TWO HUNDRED AND TEN) PARTLY-PAID UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF RE.1.00/- (RUPEE ONE ONLY) EACH AT AN ISSUE PRICE OF RE.1.00/- (RUPEE ONE ONLY) PER RIGHT SHARE FOR AN AMOUNT AGGREGATING TO RS.49,62,22,210.00/- (RUPEES FORTY-NINE CRORES SIXTY-TWO LAKHS TWENTY-TWO THOUSAND TWO HUNDRED AND TEN ONLY)* ON A RIGHTS ISSUE BASIS TO THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF MAHARASHTRA CORPORATION LIMITED IN THE RATIO OF 11 (ELEVEN) RIGHTS SHARES FOR EVERY 3 (THREE) EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, FRIDAY, JULY 08, 2022 (ISSUE'). THE ISSUE PRICE IS AT PAR WITH THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE, FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO THE SECTION TITLED TERMS OF THE ISSUE BEGINNING ON PAGE 112 OF THE LETTER OF OFFER.

PAYMENT METHOD FOR THE ISSUE AMOUNT PAYABLE PER RIGHT SHARE **FACE VALUE** PREMIUM TOTAL Re.0.25/-Nil Re.0.25/-On Application Re.0.75/-One or more subsequent Call(s) as determined by our Board at its sole discretion, from time to time Re.0.75/-Nil Re.1.00/-Nil Re.1.00/-

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of Maharashtra Corporation Limited, wishes to thank all its members and investors for their response to the Issue of Rights Shares, which opened for subscription on Tuesday, July 19, 2022, and closed on Tuesday, August 17, 2022, with the last date for the market renunciation of the Rights Entitlement being Wednesday, July 27, 2022. Kindly note that, as per the Offer Documents the Issue was initially to be closed on Tuesday, August 02, 2022, however, the Board of Directors of the Company on Monday, August 01, 2022, decided to extend the issue until Wednesday, August 17, 2022. The details of Applications received, is scheduled as under:

			ASBA Applications				1				
Particulars	Total Applications received	Application Banked but	(Duplicate entries */ Not banked)	(Shares Difference)	Valid ASBA applications	Applicants not in master as of record date/ not in	Applicant not holding REs on	Invalid Depository Provided By Investor	PAN Mismatch with Bendem	Total Particulars of Rejection	Net Valid Applications
		not in bid data file			(A)	RE as on closing date	closing date		100000000000000000000000000000000000000	(B)	(C)
Number of Applications received	2,810		(34)	227	2,776	1,002	16	277	16	1,311	1,465
Number of Right Shares applied for	50,95,02,723		(1,71,521)		50,93,31,202	84,21,360	2,66,781	16,34,021	1,13,886	1,04,36,048	49,88,95,154
Total Amount received for the said application	Rs. 12,73,75,680.75/-	_	(Rs.42,880.25/-)	22	Rs.12,73,32,800.50/-	Rs. 21,05,340.00/-	Rs.66,695.25/-	Rs.4,08,505.25/-	Rs.28,471.50/-	Rs.26,09,012.00/-	Rs.12,47,23,788.50/-

#The total number of valid applications aggregated to 102.64% (One Hundred and Two - point Six Four percent) of total number of Rights Share allotted under the Issue, whereas the total number of net subscriptions is 100.54% (One Hundred point Five Four percent). In accordance with the Letter of Offer and based on the basis of allotment being finalized on Monday, August 29, 2022, in consultation with the Issuer Company, Lead Manager, the Registrar, and BSE, the Designated Stock Exchange for the Issue, the Company has on Monday, August 29, 2022, allotted 49,62,22,210 (Forty-Nine Crore Sixty-Two Lakhs Twenty-Two Thousand Two Hundred and Ten) Partly paid-up Rights Shares to the successful applicants. We hereby confirm that all the valid applications considered for Allotment. **Basis of Allotment**

Category Applications received			ity Shares Accepted and t Rights Entitlements (A)	Number of Equity Shares Accepted and Allotted against Additional Rights applied (B)			Total Rights Shares Accepted and Allotted (A+B)				
	Number	%	Number	Amount	%	Number	Amount	%	Number of Rights Shares	Amount	%
Eligible Shareholders	1,384	94.47%	9,05,71,542	Rs. 2,26,42,885.50/-	.95.51%	4,29,14,075	Rs.1,07,28,518.75/-	10.69%	13,34,85,617	Rs. 3,33,71,404.25/-	26.90%
Renouncees	81	5.53%	42,57,357	Rs. 10,64,339.25/-	4.49%	35,84,79,236	Rs.8,96,19,809.00/-	89.31%	36,27,36,593	Rs. 9,06,84,148.25/-	73.10%
Total	1,465	100.00%	9,48,28,899	Rs. 2,37,07,224.75/-	100.00%	40,13,93,311	Rs.10,03,48,327.75/-	100.00%	49,62,22,210	Rs. 12,40,55,552.50/-	100.00%

Intimations for Allotment/refund/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and question for the investors vide email has been completed on Monday, September 05, 2022. The instructions to SCSBs for the unblocking fund in case of ASBA Applications were given on Thursday, September 01, 2022. The Listing Application with BSE Limited was filed on Tuesday, August 30, 2022, and the Issuer Company was in receipt of the Listing Approval vide BSE Limited's notice bearing reference number. 'DCS/Rights/KK/IP-RT/2522/2022-23' dated Tuesday, August 30, 2022. The credit of Equity Shares in dematerialized form to respectively demat accounts of allottees had been completed with the Depositories on Saturday, September 03, 2022. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE Limited, the Rights Shares Allotted in the Issue are to commence trading on BSE Limited from Thursday, September 08, 2022. In accordance with the SEBI circular bearing reference number 'SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13' dated January 22, 2020, the request for the extinguishment of rights entitlement had been sent to the Depositories on Thursday, September 01, 2022.

INVRSTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON BSE LIMITED ONLY IN DEMATERIALISED FORM.

details of risk and for details relating to the same, please see the section entitled 'Risk Factor' beginning on page 19 of the Letter of Offer.

will be no public offering in the United States. The Rights Shares and Rights Entitlements are not transferable except in accordance with the restrictions.

DECLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distantly understood that the permission given by BSE should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE, nor does it certify the correctness or completeness of any contents of Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer in the foil text of the 'Disclaimer Clause of BSE Limited' on the page 108 of the Letter of Offer.

REGISTRAR TO THE ISSUE

CAPITALS □UA	RE®
Teaming together to create v	alue

205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No. 11, CTS 70, Andheri (East),

Capital Square Advisors Private Limited

Mumbai 400093, Maharashtra, India;

Website: www.capitalsguare.in;

Date: Tuesday, September 06, 2022

Place: Mumbai

Validity: Permanent.

Contact Details: +91-22-66849999/ 145/ 138;

SEBI Registration Number: INM000012219

Email ID/ Investor Grievance ID: mb@capitalsquare.in;

Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/ Ms. Pankita Patel;

LEAD MANAGER TO THE ISSUE

ISSUER COMPANY

Adroit Corporate Services Private Limited 18-20. Jaferbhov Industrial Estate, Makwana Road, Marol Naka, Andheri (East),

Mumbai - 400059, Maharashtra, India:

Contact Details: 022-42270400; Fax Number: 022-28594442; E-mail ID/ Investor grievance e-mail: info@adroitcorporate.com;

Website: www.adroitcorporate.com; Contact Person: Ms. Diviya Nadar SEBI Registration Number: INR000002227: Validity: Permanent

Maharashtra Corporation Limited

907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (West), Mumbai 400058, Maharashtra, India; Contact Details: +022-67424815

Website: www.mahacorp.in E-mail: : mcl@visagar.com;

Contact Person: Ms. Hardika Rakesh Kumar Solanki, Company Secretary and Compliance Officer;

Corporate Identification Number: L71100MH1982PLC028750

investors may contact the Registrar or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue or post-Issue related matter. All grievances may be addressed the Registrar, with the copy of SCSBs giving folio details such as name, address of the Applicant contact numbers), email address of the sole/first holder, folio number or demat account number, number and Designated Branch of the SCSBs where Application Form or the plain paper applications as the case may be, was submitted by the investors along with a photocopy of the acknowledgement slip (in case of ASBA process).

The Letter of Offer is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.sebi.gov.in

The Rights Entitlements and the Rights Shares have not been, and will not be, registered under the United States Securities Act of 1933, as amended (the 'US Securities laws of any state or other jurisdiction of the United States and may not be offered,

sold, resold, allotted, taken up, exercised, renounced, pledged, transferred or delivered, directly or indirectly within United States or to, or for the account or benefit of U.S. person (as defined in regulation except for this purposes, U.S. Persons include person who would otherwise

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

On behalf of the Board of Directors

Company Secretary and Compliance Officer

Hardika Rakesh Kumar Solanki Membership no: A61210

For, Maharashtra Corporation Limited

on Friday, September 23, 2022. Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM. For Mrs. Bectors Food Specialities Limited

Atul Sud

Date: 06.09.2022

have been excluded from such term solely by virtue of rule 902(K)(1)(VIII)(B) or Rule 902(K)(2)(I), except pursuant to the exemption from, or in transaction not subject to, the registration requirement of U.S. Securities Act and in compliance with any applicable securities laws of any state or other jurisdiction of the United States. Accordingly, the Rights Entitlement and Rights Shares were offered and sold (i) in offshore transaction outside in the United States to the non U.S. person in compliance with the Regulation S to the Existing Shareholder located in the Jurisdiction where such offer and the state of Rights Shares is permitted under law of such jurisdiction, and (ii) in the United States to U.S. QIBs and are also Qualified Purchasers pursuant to applicable exemptions under the U.S Securities Act and Investment Company Act. There

Company Secretary and Compliance Officer Place: Phillaur

financialexp.epap.in

MAHARASHTRA CORPORATION LIMITED

Our Company was originally incorporated on November 24, 1982, as 'Maharashtra Industrial Leasing and Investments Limited' under the provisions of the Companies Act, 1956, with the Registrar of the Companies, Mumbai, Maharashtra. The Company changed its name to 'Maharashtra Overseas Limited' and the certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai on May 31, 2006, Subsequently, the name of our Company was further changed to 'Maharashtra Corporation, Limited' and a fresh Certificate of Incorporation pursuant to change of name was issued by the Registrar of Companies, Mumbai on March 23, 2011. For further details, please refer to the section titled 'General Information' on page 37 of the Letter of Offer

Email-ID: mcl@visagar.com; Website: www.mahacorp.in

PUBLIC NOTICE

It is brought to the notice of members and residents of CTS No. 27 A (pt), 274 A (pt), of village Wadhivali, known as Ramtekdi, opp. Nanak Bhojwani Udyan, M.S. Colony, Chembur, Mumbai - 400074 admeasuring approx 7515.61 Sq. Mtrs. for "Ramtekdi SRA CHS (Prop.)" as per Reg. 33(10) of DCPR -2034 in the M/W ward is approved by CEO(SRA) & LOI was issued u/no. SRA/ENG/2761/MW/ STGL/LOI dated 18.08.2022 for development under Rehabilitation Scheme to M/s Siddharth Enterprises through their Licensed Surveyor Shri. R.R. Khandeparkar of M/s V.S. Vaidya & Associates. LOI available at society office for information.

M/s Siddharth Enterprises

Date: Place - Mumbai

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते कि, श्रीमती सुमन भानुदास हंकारे ह्या शास्त्रीनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्त्था मर्या. च्या इमारत क्र.३ च्या २ ऱ्या मजल्यावर स्थित सदनिका क्र.२०७ च्या मालक आणि शेअर प्रमाणपर प्रत्येकी रु.५०/-चे ५ पूणा भरणा शेअरचे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिदेशन न करता बांद्रा पूर्व मुंबई येथे उपरोक्त सदनिका क्र. २०७ मध्ये राहत होत्या तेथे १९/०५/२०२० रोजी निधन झाले. मयत श्रीमती समन भानदास हंकारि यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. किशोर भानुदास हंकारे यांनी मयत श्रीमती समन भानुदास हंकारे यांच्या वरील नमूद सदननिका क्र.२०७ साठी १००% वारसदार म्हणून अर्ज केला आहे. जर कोणालाही श्री. किशोर भानुदास हंकारे यांच्या नावे होणाऱ्या सदर सदनिकेच्या हस्तांतरनासाठी आक्षेप असल्यास त्याने /तिने निम्नस्वाक्षरिधारकांना संपर्क करावा. या

> सही / सन्मा. अध्यक्ष

शास्त्रीनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संथा मर्यादित करिता, रूमनं. २१०, इमारतक्र.३ ा.भू.क्र.६२९ पैकी १२ ते ६१ (पार्ट) शास्त्रीनगर, आबासाहेब शिंदे मार्ग, बांद्रा पूर्व मुंबई ४०००५१.

प्रसंगी निम्नस्वाक्षरिधारकांना १५ दिवसात माहिती

किंवा संपर्क न केल्यास सदर सदनिका श्री. किशोर

भानुदास हंकारे यांच्या नावे हस्तांतरण केली

जाईल.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr.Kaluram Chaudhary of flat owner no.J/0901,Om Solitare CHS.Ltd., Planetaria Complex, Behind New Fire Brigade, Bhayander (West, Dist.; Thane 401101. The First sale Original builder Agreement between M/s.Suprem Construction Co. Kaluram Babulalji Chaudhary dated 24th JUNE 2015 have been lost in respect of said flat. FIR Lost Report No.16424-2022 has been filed at Mira Bhayander police station.

Any person/s having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence at Flat No.208, Shastrinagar 3A Dr Ambedkar Road Bhayander(west), Dist.Thane -401101 within 14 days from the date of this notice, failing which it shall be assumed that no any person/s has any claim whatsoever on the said flat, of which please take a note.

> Poonam B.Talwar Advocate, High Court

जाहीर सूचना

स्वर्गीय श्री. उमेश वासुदेव नाईक हे रूस्तमर्ज मेरीडीयन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि<mark>मिटेड,</mark> यांचा पत्ता<mark>-एम.जी. रोड, चारको</mark>प गाव, कांदिवली (पश्चिम), मंबई-४०००६७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून उल्लेख) या सोसायटीचे पदस्य असून सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.बी–१९०४ चे धारक असून यांनी श्रीमती रजनी उमेश नाईक व श्री. नंदन उमेश नाईक यांना वारसदा नेमले होते, यांचे ०८.१०.२०२१ रोजी निधन झाले वारसदारांनी त्यांच्या नावे मयत सदस्याचे सदर फ्लॅट जागेचे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन् दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा / आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपरे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तर्तुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दान निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित रूस्तमजी मेरीडीयन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटे दिनांक: ०५.०९.२०२२ सही/

मा. सचिव

ठेकाण: मुंबई

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

एसव्हीसी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२३२०१एमएच१९८९पीएलसी५३२३२ नॉदणीकृत कार्यालयः ३०१, शुभम सेंटर-१, तिसरा मजला, होली फॅमिलि जवळ ४९१, कार्डिनल ग्रेशियस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९९.

वेबसाईट : svcindustriesltd@gmail.com ईमेल: www.svcindustriesltd.com

सूचना

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) आणि अन्य दृकराव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा. २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ तरतदींनसार सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित केली जाईल

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक विवरण आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ . . वा वार्षिक अहवाल यासह तेथे व्यवसायावर विमर्श करण्याची सभेची सुचना केवळ सर्व सभासदांना ईमेलद्वारे गठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुर्दीनुसार कंपनी किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागी आणि कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी चे नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार सचना देखील याद्वारे दिली जाते. की सदस्य आणि शेअर्स कंपनीच्या आगामी ३१ व्या वार्षिक सर्वसाधार सभेच्या संदर्भात २२ सप्टेंबर २०२२ ते २८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) कंपनीची हस्तांतरण पुस्तके

नदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.svcindustriesltd.com वेबसाइटवर उपलब्धे करून देण्यात आला आहे आणि शनिवार आणि रविवार वगळता सर्व कामकाजाच्या दिवशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार ई-व्होटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो. मतदानासाट नदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेमध्ये छापलेल्या सूचना काळजीपूर्वक

ई-व्होटिंगच्या उद्देशाने कंपनीने ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला नियुक्त केले आहे. भागधारक ई-व्होटिंग वेबसाइटवर लॉग इन करू शकतात म्हणजेच https:// nstavote.linkintime.co.in खालील मतदान कालावधीत:

रमोट ई-व्होटिंगची सुरुवात 📗 रविवार, २५.०९.२०२२ स.९.०० वा.

मोट ई-व्होटिंगची समाप्ती मंगळवार, २७.०९.२०२२ सायं.५.०० वा.

परोक्त कालावधीनंतर कोणत्याही ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही

ठिकाण: मुंबई दिनांक: ७ सप्टेंबर २०२२ एसव्हीसी इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/ संजय अग्रवा मुख्य वित्त अधिकारी

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन:एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ **नोंदणीकृत कार्यालय**: ४१०/४११, खटाव हाऊस, मोगललेन, माहिम (प.), मुंबई–४०० ०१६. दुर::०७९-४०२०९२००-९, ई-मेल:secretarial@refnol.com, वेबसाईट:www.refnol.com सूचना

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की, **रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड**ची ४१वी वार्षिक सर्वसाधा समा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी), अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरित

संप्रेषण आणि सभेची नोटीस www.refnol.com कंपनीच्या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२१–२०२२ च्या वार्षिक अहवालासह एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ईमेलद्वारे पाठविल्या गेल्या आहेत, ज्यांचे ईं–मेल ७ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनी/डिपॉझिटरी गर्टिसिपन्टकेडे नोंदणीकृत आहेत. एजीएमच्या नोटिसात टीपमध्ये प्रदान केलेल्या ईमेलच्या नोंदणीसाठीच्य प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा अशी विनंती सदस्यांना केली जाते. सदस्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की:-

- कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ आणि त्यानुसार वेळोवेळी सुधारित केल्यानुसार संबंधित नियम आणि सेबी (अधिसूचनांमध्ये नमूद्र केलेले दायित्व व प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार एजीएम सूचनंत नमुद्र विषयावर विमर्ष करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविल्या जाणाऱ्या रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टमद्वारे विमर्ष केले जाईल तसेच एजीएमच आयोजन देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीन केले जाऊ शकते.
- रिमोट ई-मतदान २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि आणि २८ सप्टेंबर, २०२ रोजी सायं.५.००वा. संपेल, त्यानंतर रिमोट ई-मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही
- कट ऑफ तारीख (रेकॉर्ड डेट) अर्थात गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी, प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य फक्त एजीएमच्या सूचनेत सर्व व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यास पात्र असतील.
- नोटीस पाठविल्यानंतर शेअर्स ताब्यात घेऊन कंपनीचे सदस्य झालेली कोणतीही व्यक्ती, कट ऑप तारखेला शेअर्स ठेवून evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून आपला लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकतो.
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल (ई-मतदान). एजीएम अगोदर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये हजर राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही आणि ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्य नोंदीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले असेल त्य व्यक्तीस एजीएमवर रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंग सुविधा मिळण्याचा हक्क असेल.
- ज्या सदस्यांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान सहाय्यता पाहिजे असेल ते व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभा होण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक मतदानासाठी एनएसडीएलशी १८००-१०२०-९९० व १८००-२२४-४३० वर संपर्क साधू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकतात.

पुस्तक बंद करणे:

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार ४१व्या एजीएमनिमिन २३ सप्टेंबर, २०२२ ते २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक भागहस्तांतरण पस्तक बंद राहतील.

सदस्यांना त्यांचे सर्व पत्रव्यवहार रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट-मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा लिमिटेड (प्रशासन कार्यालय), ५वा मजला, ५०६ ते ५०८, अमरनाथ बिझिनेस सेंटर-१ (एबीसी-, गाळा बिझिनेस सेंटरच्या बाजुला, सेंट झेव्हिअर्स कॉलेज कॉर्नरच्या जवळ, सी.जी. रोड 9), गाळा बिझिनेस सेटरच्या बाजुला, सट झाव्हअस कालण फानरच्या चन्च्य, एलिसब्रिज, अहमदाबाद–३८०००६ (संपर्क क्रमांक:०७९–२६४६५१७९) (ईमेल ahmedabad@linkintime.co.in) वर कळवू शकता रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरि

ठिकाणः अहमदाबाद

बिलाल टोपीया

प्रोझोन इन्टु प्रॉपर्टीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १०५/१०६, तळमजला, ड्रीम स्क्रेअर, दलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. दुरध्वनीः९१-२२-६८२३९०००/९००१, वेबसाईट:www.prozoneintu.com ई-मेल:investorservice@prozoneintu.com १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगची सूचना

सूचना देण्यात येत आहे की, **प्रोझोन इन्टु प्रॉपर्टीज लिमिटेड** (कंपनी) ची १५वी वार्षिक स (एजीएम) ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.१.००वा. १५व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता . व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कोविड–१९ प्रादुर्भाव लक्षात घेता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, र्विसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांव 1 मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रव क्र.0२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिमूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेयुलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेयुलेशन्स) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ आरि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ नुसार वार्षिक सर्वसाध सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव गाध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

एजीएम सूचना व २०२१–२०२२ करिता कंपनीच्या वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए)/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहे. आवश्यक परिपत्रकानुसार वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकात रद्द करण्यात आर्ल आहे. एजीएम सूचनेसह २०२१–२०२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.prozoneintu.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि आरटीएच्या www.instavote.linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी ोण्याची पद्धत देण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत प्रभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

ज़ीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याशिवाय, ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष शेअर्स आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत केलेला नाही, त्यांच्यासाठी कंपनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा त्यादरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. एजीएम (ई–व्होटिंग). एजीएम दरम्यान रिमोट ई–व्होटिंग/ई–व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया/पद्धती एजीएग सचनेमध्ये प्रदान केली आहे.

नर शेअरहोल्डर्सचा ईमेल आयडी कंपनी/तिचे रजिस्ट्रार आणि शाम ट्रान्सफर एजंट आरटीए/डिपॉझिटरीजमध्य आधीच नोंदणीकृत असेल, तर ई–मतदानासाठी लॉगइन तपशील नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जात आहेत एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

,मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने, वार्षिक अहवाल/लॉगिन क्रेडेन्शियल्सच्या इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्यासाठी, शेअरधारकांना त्यांचे ईमेल आयडी अद्यतनित करण्याचा सल्ला दिला जातो ज्यांनी आधीच नोंदणी केलेली नाही:

गधारक धारण

डिमॅट स्वरुपात शेअर्स

धारण करणारे भागधारक

- शेअर्स धारक शेअरहोल्डर्स १) फिजिकल मोडमध्ये सेबी परिपत्रक क्र SEBI/HO/MIRSD/ MIRSD_RT-MB/P/CIR/2021/655 दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ रोजी नुसार रीतसर भरलेला फॉर्म आयएसआर-१ कंपनी/रजिस्टार आणि कंपनीच्या शेअर टान्सफर एजंटला म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सबमिट करून त्यांचा ईमेल पत्ता भौतिक मोडमध्ये शेअर्स अपडेट करू शकतात.
- नमुना आयएसआर-१ कंपनीच्या वेबसाइटवर https://content.appsources.com/s/91341600969113653/uploads/Imag PHYSIC-L-SH-REHOLDERS-KYC-UPDATION-9616350.pdf शेअरहोल्डर्स ज्यांनी डीमटेरियलाइज मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आ

त्यांनी अद्याप त्यांचा ईमेल पत्ता अपडेट केलेला नाही, त्यांनी डीपींनी विहित

केलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांच्या डिपॉझिटरी सहभागी (डीपी) सोबत त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली आहे. आरटीएवर नमूद केलेल्या भागधारकांना ई–व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल प्रदान करेल, आवश्यक कागदपः

आणि भागधारकांकडून माहिती मिळाल्यानंतर. पुढे शेअरधारकांकडून कंपनीच्या गुंतवणूकदार आयडीवर म investorservice@prozoneintu.com वर एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना मिळाल शे अरधारकां कडु न

कंपनी शेअरधारकांना ते प्रदान करण्याची व्यवस्था करेल. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग बाबत तुम्हाला काही समस्या किंवा शंका असल्यास, भागधारक **श्री**. राजीव रंजन, सहाय्यक उपाध्यक्ष यांच्याशी enotices@linkintime.co.in या ईमेल आयडीवर किंव

दूरध्वनी क्रमांक +९१ २२ ४९१८६००० वर संपर्क साधू शकतात. वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि तं मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते.

ठिकाण: मंबई

दिनांक: ०६.०९.२०२२

अजयेंद्र प्रताप जैन सीएस व मुख्य सक्षम अधिकार्र

प्रोझोन इन्द्र प्रॉपर्टीज लिमिटेडकरित

PLANTER'S POLYSACKS LIMITED

CIN: L19129MH1985PLC243116

Regd. Off: Office No. 1401, Realtech Park, Plot No. 39 / 2, Sector No. 30A, Vashi, Navi Mumbai, Maharashtra 400703.

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on **Friday, 30th September, 2022 at 09:00 a.m.** at the Registered Office of the Company at Office No. 1401, Real Tech Park, Plot No. 39/2, Sector No. 30A, Vashi, Navi Mumbai 400703.

The dispatch of Annual report along with Notice of AGM for the year 2022 is completed through electronic mode and members are hereby informed that the Notice of the 37th AGM, Annua Report and Remote e-voting instructions are also available on company's website https://www.planterspolysacks.com/_and is also available on the website of BSE Limited www.bseindia.com.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 th Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility of casting votes using Electronic Voting System from a place other than the venue of the meeting ('remote evoting') to its shareholders for transacting the business contained in the Notice.

The remote e-voting period commences on **Tuesday**, **September 27**, **2022 at 9:00 a.m. and ends on Thursday**, **September 29**, **2022 at 5:00 p.m.** No remote e-voting shall be allowed beyond the said date and time. A member, whose name appears in the register of Members / Beneficial owners as on the cut-off date, i.e. Friday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting.

Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as on **cut-off date Friday, September 23, 2022,** may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the Notice of the AGM uploaded at our website https://www.planterspolysacks.com/ and website of CDSL

www.evotingindia.com The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remot e-voting may vote at the AGM through Ballot paper for all business specified in the Notice. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall no

be entitled to cast their vote again.

In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contac at CDSL email: <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>, Tel: 1800 200 5533 Notice is hereby given u/s 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share transfer book shall remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday

By order of the Board of Director

Place: Mumbai Date: 06th September, 2022

September 30, 2022 (both days inclusive).

Sandeep Jha Company Secretary & Compliance Officer

क्वेस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल७२२००एमएच२०००पीएलसी१२५३५९ **कार्यालयः** सी–७५१७६, ७वा मजला, प्लॉट क्र. २२४, सी विंग, मित्तल कोर्ट, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई ४०००२१

२३वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की केस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेड (सीआयएन एल७२२००एमएच२०००पीएलसी१२५३५९) च्या सदस्यांची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्रवार ॰ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता, १०२ अमेय हाऊस, व्हिलेज आंबिवली, आझाद नगर जंक्शन ढे, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेच्या वर, अंधेरी पश्चिम, मुंबई -४०००५३ येथे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाव

कंपनीने मंगळवार, ०६ सप्टेंबर २०२२ रोजी वार्षिक अहवालासह एजीएम ची नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवर्ल अपने ज्यां है मेल पत्ने कंपनी (डिपाझिटरीजाम्ब्ये नींदणीकृत आहेत, सहवाचिता सहकार मंत्रालयाने ५ में रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकांसह २०२५ सेबीने आप्ताया परिपन्नक क्र. सेबी/एचओ, सीएफडी, सीएमडी१/सीआयआर,पी/२०२०/९५९ दिनांक १२ मे २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि यद्याच्या तरतुर्दीचे पालन करून आणि सेबी (लस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन

२९२) - उपार. वितरीय वर्ष १०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.auestsoftech.co.in या वेबसाइटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवरून, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि कंपनीच्या निबंधव भाणि हस्तांतरण प्रतिनिधी, पूर्वाशेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वा) च्या www.purvashare.cor बसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, २०१४ च्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून इएङ्ख सूची विनियमांच्या सामान्य बैठकी आणि नियमन ४४ वरील सचिवीय मानक २, कंपनीला तिच्या सदस्यांना २: .. II एजीएममध्ये विमर्श करण्याकरिता प्रस्तावित केलेल्या सर्व ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इलेक्ट्रॉनिव ।तदानाची सविधा देताना आनंद होत आहे. सदस्य इलेक्टॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) वापरून त्यांचे म देऊ शकतात. रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार. २९ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. रिमोट ई-वोटिंग कालावधीच्या शेवटी. सविध

न्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये ोंदवले गेले आहे, म्हणजे कट-ऑफ तारखेला शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ फक्त रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा ला घेण्यास पात्र असेल, जो व्यक्ती सदर कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नाही त्याने ही सूचना केवळ माहितींच्या उद्देशा

. जे सभासद एजीएमला उपस्थित राहिले आणि ज्यांनी आधीच मतदान केले नाही त्यांच्यासाठी एजीएम दरम्या दानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सभासद देखी नीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंत त्यांना पन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

नेलद्वारे कंपनीचे संप्रेषण प्राप्त करणे निवडून आम्ही सदस्यांना पर्यावरण संरक्षणासाठी आमच्या वचनबद्धतेचे समर्थन ण्यास उद्यक्त करतो. डीमॅट स्वरूपात शेंअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी. ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले रीत, त्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते आणि गस्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना इलेक्टॉनिक स्वरूपात वार्षिक अहवाल २०२१-२०२२ करित

त्यांचे ईमेल पत्ने कंपनीच्या आरटीए, पूर्वाकडे अपडेट करण्याची विनंती केली जाते. ठरावांवरील निकाल एजीएमच्या समाप्तीपासून ४८ तासांनंतर घोषित केले जातील आणि ठरावांच्या बाजूने आवश्यक मते मिळण्याच्या अधीन राहून एजीएमच्या तारखेला ठराव पारित केले जातील असे मानले जाईल. ।पासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाइटवर उपलब्ध असतील आणि बीएस लेमिटेडला कळवले जातील. कायद्याच्या कलम ९१ नुसार पुढे सूचना देण्यात आली आहे की, सभासदांची नोंदर्ण आणि भाग हस्तांतरण पुस्तक मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह या कंपनीच्या एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील.

केस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेडकरित

ठिकाण : मंबई दिनांक: ६ सप्टेंबर २०२२

धीरेन कोठार्र अनुपालन अधिकारी

मराथान नेक्स्टजेन रियाल्ट<u>ी लिमिटेड</u>

नोंदणीकृत कार्यालयः मॅराथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन.एम.जोशी मार्ग, लोंअर परळ, मुंबई-४०००१३. **दूर**.:०२२-६१५८८४८४ **फॅक्स**:०२२-६१५८८४१० **सीआयएन**:एल६५९९०एमएच१९७८पीएलसी०२००८०

ई-मेल: shares@marathonnextgen.com वेबसाईट: www.marathonnextgen.com व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधा/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित होणारी ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत ार्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (आवश्यक परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळाचे परिपत्रकानुसार १२ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

व्हीसीओव्हीएएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना माहिती आणि सूचना एजीएमच्या नोटिसला नोट्समध्ये स्पष्ट केल्या आहेत. व्हीसी/ओव्हीएएमद्वारे भाग घेत असलेल्या सदस्यांची कंपनी अधिनियम २०९३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम उद्देशाने गणना केली जाईल.

संबंधित परिपत्रकाचे पालन करून, एजीएमची नोटीस आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्भतीने पाठविला गेला आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डीपीकडे नोंदणीकृत आहेत. उपरोक्त कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेड आणि एनएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. मात्र उपस्थित राह् शकतात आणि व्हीसी/ओएव्हीएम फक्त भाग घेऊ शकतात. पस्तक बंद करणे:

नियमने २०१५ यातील नियमन क्रमांक ४२ यानुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्स्फर बुक ह्य नोंदवल्या शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद ठेवण्यात

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुदी, ज्यांचे सहवाचन त्यात केलेल्या नियमावलीसोबत होते; आणि सेबी (एलओडीआर) नियमने २०१५ यातील नियमन ४४ नुसार ही कंपनी, २३ सप्टेंबर २०२२ या निश्चित केलेल्या कट-ऑफ तारखेला कंपनी शेअर धारण करणारे शेअरधारक यांना एजीएममध्ये यावा यासाठी सविधा उपलब्ध करून देत आहे. मतदारांना, त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेमार्फत मिटींगच्या जागेव्यितरितः इतर ठिकाणाहून करता येईल. (दुरुवरून-ई-मतदान). कंपनीने ही ई-मतदान यंत्रणा पुरविण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिंपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या संस्थेला नेमले आहे. कंपनी कायदा २०१३ आणि त्याची नियमावली यातील तरतुर्दीनुसार तपशिल खालीलप्रमाणे आहे:

- एजीएमची सूचना तसेच वार्षिक अहवाल वितरण आणि विद्युत स्वरुपाने पाठविण्याचे काम पूर्ण केल्याची
- तारीख: ०६ सप्टेंबर २०२२. दरवरून मतदान करण्याचा कालावधी:

दिनांक: ०६.०९.२०२२

- प्रारंभ: २६ सप्टेंबर २०२२ रोजी स.९.००वा. समाप्ती: २८ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यास दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर परवानगी दिली
- सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सुचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.marathonnextgen.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि एजीएम सुचना व वार्षिक अहवाल एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com, व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- परिपत्रकानुसार ज्या सदस्यांची ई-मेल नोंद नाहीत. त्यांनी त्यांचे ई-मेल share@marathonnextgen.com वर त्यांच्या विनंतीसह पाठवावे. तसेच फोलिओ क्र., डीपीआयडी/क्लाईंट आयडी तसेच वैध ई-मेल नोंदणीसाठी पाठवावे.
- जर तुम्हा सदस्यांना ई-मतदानासंबंधी काही प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही www.evoting.nsdl.com येथील वारंवर विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि येथे उपलब्ध असलेले ई-वोटिंग मॅन्युअल पहावे किंवा तुम्ही **कुमारी दिव्या एन.,** एव्हीपी, ॲड्राईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि. त्यांचे कार्यालयाचा पत्ता १९/२०, जाफेरभॉय संडस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ येथे आणि/किंवा त्यांचा फोन क्र.:२८५९६०६०/६०६०, फॅक्स:२८५०३७४८, ई-मेल: divyan@adroitcorporate.com येथे संपर्क करावा.
- कोणत्याही सदस्यास त्याचे मतदानाचा हक्क दुखरून बजावल्यानंतरसुद्धा (रिमोट ई-वोटिंगमार्फत) एजीएममध्ये सहभागी होता येईल. मात्र त्याला सभेत पुन: मतदान करता येणार नाही.
- सदस्यांना व्हीसी /ओएमव्हीएम मार्फत उपस्थित राह्न कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्य

सही/ के.एस. राघवन कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल १८ १० ९ एमएच २० १० पीएलसी २० ९३० २ **नोंदणीकृत कार्यालयः** ५०, केवल इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम),

मुंबई-४०००१३; **दूरध्वनी क्रमांक:** (०२२) ६६६०७९६५; ई-मेलः investor tsil@banggroup.com, वेबसाईट : www.thomasscott.org

१ २ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची माहिती

दि.०६.०९.२०२२ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वृत्तपत्रातील जाहिरातींच्या संदर्भात, याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३०.०९.२०२ रोजी दुपारी ०१.३० वा (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम द्वारे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन, २०१५ (लिस्टिंग रेखुलेशन), एमसीए सामान्य परिपत्रक ०२/२०२२ दिनांक ०५.०५.२०२२ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३.०५.२०२२ आणि या संदर्भात जारी केलेली इतर परिपत्रके, (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) नुसार

सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांनी कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ डेपॉझिटरी सहभागींकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला आहे आणि सूचना विद्युत पध्दतीने पाठवण्याचे काम दि.०६.०९.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, म्हणजे www.thomasscott.org, बीएसई

निमेटेडच्या वेबसाइटवर, म्हणजे www.bseindia.com/www.nseindia.com आणि https://www.evoting.nsdl.com/ वर.

जयंद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निया २०१४ च्या नियम २० नुसार, २०१४ मध्ये सुधारणा केल्याप्रमाणे आणि सूची नियमांचे विनियम ४४ वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य कट-ऑफ तारीख म्हणजे शुक्रवार दि.२३.०९.२०२२, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ राकतात. कंपनीने एजीएममध्ये रिमोर्टे ई-व्होटिंग/ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सुविधा प्रदान केली आहे. सदस्य www.evoting.nsdl.com पोर्टलवर रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत देऊ शकतात.

ईमेल पत्ता नोंदणीं/अपडेट करण्याची पद्धतः या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी

कंपनी/आरटीएकडे नोंदणी करावी. ज्या सदस्यांचे शेअर्स वास्तविक स्वरूपात आहेत त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअ सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्कॅन केलेली स्व-साक्षांकित प्रमाणित प्रत) investor.tsil@banggroup.com वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनती केली आहे.

ज्या महम्यांचे शेअर्म हीमॅट स्वरूपात आहेत त्यांना हीपीआयडी-क्लायंट आयडी (१६ अंकीडीर्प आयडी + क्लायंट लाभार्थी आयडी किंवा १६-अंकी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) प्रदान करण्याची विनंती केली जाते. पॅन कार्ड), आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) investor.tsil@banggroup.com वर् र्द्यालहारे पटान करण्याची विनंती केली आहे

पर्यायाने भागधारक/सदस्य वर नमूद केलेली कागदपत्रे देऊन ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती करू शकतात.

र्जीएममध्ये सामील होण्याची पद्धत एनएसडीएल इन्होरिंग सिस्टीमच्या ॲक्सेस अंतर्गत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या खालील पायऱ्यांद्वारे सदस्य प्रवेश करू शकतात. यशस्वी लॉगिन केल्यानंतर, सदस्य कंपनीच्या नावासमोर 'सामान्य सभेत सामील व्हा' मेनू अंतर्गत उपलब्ध व्हीसी/ओएव्हीएम लिंकवर क्लिक करू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम ची लिंक । ।।गधारक/सदस्य लॉगिनमध्ये उपलब्ध असेल जिथे कंपनीचा ईव्हन प्रदर्शित केला जाईल कृपया लक्षात घ्या

की ज्या सदस्यांकडे ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड नाहीत आणि ते वापरकर्ता आयडी आणि

पासवर्ड विसरले आहेत ते परत मिळवु शकतात. शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी सुचनेमध्ये नमुद केलेल्या

रिमोट इव्होटिंग सूचनांचे अनुसरण करून. पुढे कोणतीही व्यक्ती जी सुचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचे सदस्य बनते , गाणि निश्चित तारखेला म्हणजेच शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण करते ती atevoting@nsdl.co.in किंवा investor.tsil@banggroup.com येथे विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा मतदानासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू

या संदर्भात, सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की:

मेघाला विनंती पाठवा.

दिनांक : ०७ सप्टेंबर २०२२

ठिकाण : मुंबई

- २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पासून स.९.०० वा. सुरू होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. गरुवार, २९.०९.२०२२ रोजी, सायं ५.०० वा. नंतर इलेक्टॉनिक माध्यमातन मतदान करता येणार नाही
- ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. . ज्या सभासदांना मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क
- बजावला नाही ते एजीएम दरम्यान दि.०१.०९.२०२२ च्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायांसाठी ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकतात. एजीएम संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल सदस्यांच्या माहितीसाठी www.thomasscott.org या कंपनीच्या
- वेबसाइटवर टाकले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील. कोणतीही शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० वर कॉल करूँ शकता किंवा त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागू शकता. कंपनी investor.tsil@banggroup.com वर ईमेल पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरित सही/∙ ब्रिजगोपाल बाळाराम बं व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन : ००११२२०३)

बंग ओयव्हरसिज लिमिटेड

सीआयएन : एल५ १९००एमएच १९९२पीएलसी०६७० १३ **नोंदणीकृत कार्यालयः** ४०५-४०६, केवल इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बायट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१३; **दूरध्वनी क्रमांक:** (०२२) ६६६०७९६५; ई-मेलः cs@banggroup.com, वेबसाईट : www.banggroup.com

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची माहिती

दि.०६.०९.२०२२ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वृत्तपत्रातील जाहिरातींच्या संदर्भात, याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३०.०९.२०२२ रोजी दुपारी १२.३० वा (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कपनी कायदा, २०१३ (अधिनियम), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेट्स रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन), एमसीए सामान्य परिपत्रक ०२/२०२२ दिनांक ०५.०५.२०२२ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३.०५.२०२२ आणि या संदर्भात जारी केलेली इतर परिपत्रके, (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) नुसार एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे. वरील परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक अहवालासह एजीएमच्या सचनेच्या प्रती इलेक्टॉनिक पद्धतीने त्या

दिपाँद्विटरी सहभागींकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला आहे आणि सचना विद्युत पध्दतीने पाठवण्याचे काम दि.०६.०९.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, म्हणजे www.banggroup.com, बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर, म्हणजे www.bseindia.com/www.nseindia.com आणि

सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांनी कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/

https://www.evoting.nsdl.com/ वर. कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० नुसार, २०१४ मध्ये सुधारणा केल्याप्रमाणे आणि सूची नियमांचे विनियम ४४ वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य कट-ऑफ तारीख म्हणजे शक्रवार. दि.२३.०९.२०२२, एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीने एजीएममध्ये रिमोर्ट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सुविधा प्रदान केली आहे. सदस्य www.evoting.nsdl.com पोर्टलवर

रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धतः

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनी /आरटीएकडे नोंदणी करावी

- . . ज्या सदस्यांचे शेअर्स वास्तविक स्वरुपात आहेत त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्कॅन केलेली स्व-साक्षांकित प्रमाणित प्रत) cs@banggroup.com वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनंती केली आहे.
- ज्या सदस्यांचे शेअर्स डीमॅट स्वरूपात आहेत त्यांना डीपीआयडी-क्लायंट आयडी (१६ अंकीडीपी आयडी + क्लायंट लाभार्थी आयडी किंवा १६-अंकी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत. पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) प्रदान करण्याची विनंती केली जाते. पॅन कार्ड), आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) cs@banggroup.com वर ईमेलद्वारे प्रदान
- पर्यायाने भागधारक/सदस्य वर नमूद केलेली कागदपत्रे देऊन ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनती करू शकतात.

एजीएममध्ये सामील होण्याची पद्धत

करण्याची विनंती केली आहे.

,नएसडीएल इव्होटिंग सिस्टीमच्या ॲक्सेस अंतर्गत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या खालील पायऱ्यांद्वारे सदस्य प्रवेश करू शकतात. यशस्वी लॉगिन केल्यानंतर, सदस्य कंपनीच्या नावासमोर 'सामान्य सभेत सामील व्हा' मेन अंतर्गत उपलब्ध व्हीसी/ओएव्हीएम लिंकवर क्लिक करू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम ची लिंक भागधारक /सदस्य लॉगिनमध्ये उपलब्ध असेल जिथे कंपनीचा ईव्हन प्रदर्शित केला जाईल कपया लक्षात घ्या की ज्या सदस्यांकडे ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड नाहीत आणि ते वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विसरले आहेत ते परत मिळवू शकतात. शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी सूचनेमध्ये नमूद केलेल्या रिमोट इव्होटिंग सूचनांचे अनुसरण करून.

पुढे कोणतीही व्यक्ती जी सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचे सदस्य बनते आणि निश्चित तारखेला म्हणजेच शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण करते ती evoting@nsdl.co.in किंवा cs@banggroup.com येथे विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळव शकते किंवा मतदानासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

या संदर्भात, सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की: २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक

शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पासून स.९.०० वा. सुरू होईल आणि

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. गुरुवार, २९.०९.२०२२ रोजी, सायं ५.०० वा. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करता येणार नाही. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना

पन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. ज्या सभासदांना मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावला नाही ते एजीएम दरम्यान दि.०१.०९.२०२२ च्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायांसाठी

एजीएम संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्य अहवालासह घोषित केलेले निकाल सदस्यांच्या माहितीसाठी www.banggroup.com या कंपनीच्या वेबसाइटवर टाकले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील.

कोणतीही शंका किंवा तकारी असल्यास, तम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० वर कॉल करू शकता किंवा त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागू शकता. कंपनी cs@banggroup.com वर ईमेल पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर मेघाला विनती पाठवा.

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरिता

ब्रिजगोपाल बाळाराम बंग व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००११२२०३)

ठिकाण : मंबई दिनांक : ०७ सप्टेंबर २०२२